



सहकार भूषण

धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या, सातारा.

३६ वा वार्षिक अहवाल सन २०२४-२०२५

लेखापरिक्षकांचा अहवाल

नमुना 'एन२'

(कलम ८१ आणि नियम ६९ (३) पहा)

सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षकांच्या अहवालाचे निदर्शनात्मक स्वरूप

प्रति,

मा. चेअरमनसो./मुख्य कार्यकारी अधिकारी /सचिव /व्यवस्थापक,
धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या., सातारा.

वैधानिक लेखापरिक्षक म्हणून आर्थिक विवरणांचा अहवाल

१) आम्ही धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या., सातारा यांचे आर्थिक विवरणाचे लेखापरिक्षण केले आहे. त्यामध्ये ताळेबंदपत्रक ३१ मार्च २०२५ पर्यंतचे असून, वर्षाच्या अखेरीपर्यंतचे नफा आणि तोटा विवरणपत्रक आणि हिशोबांच्या धोरणाचा अर्थपूर्ण सारांश आणि इतर स्पष्टीकरणात्मक माहिती दिलेली असून, संस्थेचे लेखापरिक्षण आम्ही १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ पर्यंतचे केले आहे.

व्यवस्थापनाची आर्थिक विवरणपत्राची जबाबदारी

२) महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० आणि त्याखाली बनविलेले नियम या अन्वये आर्थिक विवरणपत्र तयार करण्याची जबाबदारी व्यवस्थापनाची आहे. या जबाबदारीमध्ये संकल्पना करणे, अंमलात आणणे आर्थिक विवरण तयार करण्याबाबत अंतर्गत नियंत्रण संबंधात महत्वाच्या चुकीच्या विवरणपत्रामधून मुक्त राहिल. मग ती फसवणूक किंवा चुकीमुळे असेल.

लेखापरिक्षकाची जबाबदारी

३) केलेल्या लेखापरिक्षणावर मत व्यक्त करणे ही आमची जबाबदारी आहे व ते आम्ही केलेल्या लेखापरिक्षेच्या पायावर आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम आणि द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंट्स ऑफ इंडीया प्रमाणप्रमाणे लेखापरिक्षणाचे आम्ही संचालन केले आहे. अशा प्रमाणभूत नितीतत्याच्या पालनाची जरूरी आहे व ती आम्ही पाळली आहे आणि लेखापरिक्षण योग्य आश्वासनपूर्ती मिळविण्याच्या दृष्टीने आर्थिक विवरण महत्वाच्या चुकीच्या विवरण पत्रापासून मुक्त राहिल व ते फसवणूक किंवा चुकीमुळे असेल त्याचे पालन आम्ही केले आहे.

४) लेखा परीक्षेमध्ये लेखापरीक्षणामधील जे उघड न केलेले आणि रक्कम यातील पुरावा जमा करणे ही याची पद्धत आहे व ते लेखापरीक्षकाच्या अभिप्रायावर अवलंबून आहे. यामध्ये महत्वाच्या चुकीच्या आर्थिक विवरणपत्रामधील धोक्याचे निर्धारण करण्याची पद्धत जर ती फसवणूक किंवा चुकीमुळे असेल त्यावर अवलंबून आहे. संस्थेने तयार केलेले आर्थिक विवरण अंतर्गत नियंत्रण आणि रास्त सादरीकरण विनियोजनाच्या वापराची पद्धत उचित परिस्थितीत योग्य आहे. लेखापरिक्षेमध्ये जमा खर्चाच्या मुल्यांकनाच्या विनियोजनाचा वापर, आणि जमाखर्चाचा अंदाज त्याचप्रमाणे संपूर्ण आर्थिक विवरण पत्राचे सादरीकरण यांचा समावेश होतो.

५) लेखापरीक्षेचा पुरावा जो आम्ही मिळवला आहे तो अभिप्रायाचा पाया म्हणून पुरेसा आणि योग्य आहे असा विश्वास आहे.



सहकार भूषण

धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या, सातारा.

३६ वा वार्षिक अहवाल सत्र २०२४-२०२५

अभिप्राय

६) आमच्या मतानुसार आणि आम्हास मिळालेल्या पूर्ण माहितीनुसार आणि आम्हाला दिलेल्या स्पष्टीकरणानुसार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० आणि महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६१ आणि इतर लागू होणारे अधिनियम आणि निर्बंधकांनी प्रसिध्द केलेले संस्थेला जरूरीचे असणारी परीपत्रके आणि योग्य व उचित बळकटी आणण्यासाठी उचित दृष्टिकोन जो सर्वसाधारणपणे भारतात मान्य केला आहे. आमचे स्वतंत्र लेखापरीक्षण अहवाल भाग क्र. अ, ब व क मधील शेन्यास पात्र राहून.

(१) ताळेबंदाचे बाबतीत दिनांक ३१ मार्च २०२५ ची संस्थेची सांपत्तीक स्थिती

(२) नफातोटा पत्रकाचे बाबतीत, त्या दिनांकास संपणाऱ्या नफ्याची सत्य व रास्त स्थिती दर्शवितात.

इतर कायदेशीर आणि नियामक बाबींवरील अहवाल

७) महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील तरतुदीनुसार ताळेबंद पत्रक व नफातोटा विवरणपत्रके तयार केलेली आहेत.

८) आम्ही अहवाल देतो की,

(अ) आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आणि स्पष्टीकरणानुसार, जे आमच्या लेखा परीक्षणासाठी जरूर आहे ते मिळालेल्या पूर्ण माहितीनुसार आम्हास असे आढळून आले आहे की, ते समाधानकारक आहे.

(ब) संस्थेचे व्यवहार आमच्या दृष्टीस आल्याप्रमाणे संस्थेच्या अधिकारात करण्यात आले आहेत.

(क) आमच्या लेखापरीक्षणासाठी संस्थेच्या कार्यालयाकडून व तिच्या शाखांकडून आलेली विवरणपत्रे योग्य आहेत.

९) लेखांकन मानकाप्रमाणे ताळेबंदपत्रक व नफातोटा हिशेब यांचे अनुपालन आमच्या मताप्रमाणे योग्य आहे.

१०) आम्ही आणखी पुढील अहवाल करतो.

(१) या अहवालासंदर्भात ताळेबंदपत्रक आणि नफा आणि तोटा आणि खर्चाचा हिशेब हे हिशेबाची पुस्तके आणि विवरणपत्रे यांचा योग्य मेळ बसत आहे.

(२) आम्ही पुस्तकांची तपासणी केल्यानंतर संस्थेने योग्य ती ताळेबंदपत्रके जी अधिनियमानुसार जरूरीची आहेत ती सर्व व्यवस्थित आहेत.

(३) लेखापरीक्षण केलेल्या वर्षासाठी संस्थेस "अ" वर्ग प्रदान करण्यात आलेला आहे.

स्थळ : सातारा

दिनांक : ३०/०८/२०२५

लेखापरीक्षकाचे नांव : सीए. एस. यु. कटारिया
व पदनाम : सनदी लेखापाल
मॅबरशिप नंबर : ०३९००८
फर्म रजिस्ट्रेशन नंबर : अ१ : १००२९
ऑडिट पॅनेल नंबर : १०४९१४ W
UDIN : 25039098BMIERI1140